

संपादित केलेल्या जमिनीवर स्वांतरित
कराची आकारणी करणेबाबत

महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक क्र. अनेअ-१०१०/२०८५२२/[६४]ल-२
महसूल व वन विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक: २३ मे, १९९०.

वाचा:- शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्र. अनेअपी-१०८३/१६७०१/
सीआर-६३२/ल-२, दिनांक १.११.१९८३.

परिपत्रक

भूसंपादन अधिनियम, १८९४ अन्वये ज्या अकृषिक प्रयोजनासाठी
जमिनीचे संपादन करण्यात येते त्या प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करताना
नव्याने अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच दिनांक
१.८.१९७९ पूर्वी संपादित केलेल्या जमिनींवर स्वांतरित कर व दंड आकारणी
करण्यात येऊ नये अशा सूचना संदर्भांकित शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या
आहेत. परंतु दिनांक १.८.१९७९ नंतरही संपादन करण्यात आलेल्या जमिनी
बाबतही सदर तरतूद लागू होत असल्याने या संदर्भात आता पुढील प्रमाणे
स्पष्टीकरण देण्यात येत आहे :-

" दिनांक १.८.१९७९ पूर्वी किंवा त्या तारखेनंतर ज्या जमिनी
संपादित करण्यात आल्या असतील अथवा संपादित जमिनीचा वापर
सुरु झाला असेल तो वापर अनधिकृत समजण्यात येऊ नये. तसेच ज्या
कारणाकरिता जमिनीचे संपादन करण्यात आले आहे त्या कारणाकरिता
ती उपयोगात आणली जात असताना तो उपयोग "वापरात बदल" असा
समजण्यात येऊ नये. परिणामतः अशा वापराकरिता स्वांतरित कराची
आकारणी करण्यात येऊ नये. "

हासिक कार्यालय,
एलागरी

4 JUN 1990

नि. क. वि. विभागाची

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शेती कर

८९०

IND-५

६५.६.९० सहायक उप पंडित

मि. शं. कर्वे

[मि. शं. कर्वे]

कार्यालय अधिकारी,
महसूल व वन विभाग.

कु. मा. प.